



Hindustan Hardy Limited

(Formerly known as Hindustan Hardy Spicer Limited)

Regd. Office & Plant.
Plot No. C-12, M.I.D.C. Area, Ambad,
Nashik-422 010. Maharashtra, INDIA.

Tel : (0253) 2382018, 2382118,
2382318, 2382754
TaleFax : 91-0253-2382528
Website : www.hhardys.com
CIN : L29300MH1982PLC028498

14th February, 2020

To
The General Manager
DCS - CRD
BSE LIMITED
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai - 400 001

Srip code: 505893

Dear Sir,

Pursuant to the provisions of Regulation 47 (3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the newspaper clipping regarding publication of Unaudited Financial Results for the quarter ended December 31, 2019, published in "The Freepress Journal" and "Navashakti" as on 14th February, 2020 are enclosed.

Kindly take the same on records.

Thanking you.

Yours faithfully,

For HINDUSTAN HARDY LIMITED
(Formerly known as HINDUSTAN HARDY SPICER LIMITED)

@unita'

Sunita Nisal
Company Secretary

THE VICTORIA MILLS LIMITED					
Report of Victoria Mills Refining Company Limited, London, England, 1953					
On 12/31/1952 (1951/52) PROFIT AND LOSS ACCOUNT For the Year Ended December 31, 1952 (1951)					
EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FIVE MONTHS ENDED 31 DECEMBER 1952					
IN POUNDS STERLING					
Particulars		Quarter Ended 31/12/1952	Nine Months ended 30/9/1952	Outstanding Balances 30/9/1952	Year ended 31/12/1952
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
Total Income from Operations (Net)		31,73	61,53	11,53	101,63
Net Profit (Loss) for the period before Tax, including Extraordinary Items (Less Net Profit (Loss) for the period after Tax, excluding Extraordinary Items)		(1,17)	453,19	471,21	
Net Profit (Loss) for the period after Tax, excluding Extraordinary Items		(9,17)	452,19	471,21	
Net Profit (Loss) for the period after Tax, including Extraordinary Items		(10,35)	378,26	304,66	
Net Profit (Loss) for the period after Tax, excluding Extraordinary Items		(87,59)	565,22	367,68	
Contribution from the Company and its subsidiaries to the Group before Corporate Income tax to the public					
Equity Share Capital					
Reserves (including Retained Profits, Reserves for the Balance sheet of previous year) Earnings Per Share of £1.00 each		68.56	59.56	86.56	
(After conferring and discounting operations)					

Particulars	3 Months Ended			9 Months Ended			Year Ended 31st December, 2019
	31/12/2019 Unaudited	30/9/2019 Unaudited	31/12/2018 Unaudited	31/12/2019 Unaudited	31/12/2018 Unaudited	31/12/2019 Unaudited	
Total Income from Operations	10,59,022	9,44,967	9,72,87,32	28,94,407	17,53,82,500	19,23,93,474	
Net Profit/(Loss) Before Tax	2,35,659	1,61,878	(79,43,002)	4,26,656	(1,71,65,071)	(3,35,45,543)	
Net Profit/(Loss) after Tax	2,35,659	1,61,878	(79,43,002)	4,26,656	(1,71,65,071)	(2,48,45,151)	
Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	2,35,659	1,61,878	(79,43,002)	4,26,656	(1,71,65,071)	(2,48,45,151)	
Equity Share Capital (₹'K Cr. each)	24,03,280	24,03,280	24,03,280	24,03,280	24,03,280	24,03,280	24,03,280
Basis & Diluted EPS (₹'K Cr. each)	0.10	0.07	(3.31)	0.18	(7.14)	(10.34)	

Note:

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and nine month ended 31st December, 2019, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on company's website at www.joyceytr.in

Particulars	Quarter Ended 31/12/2019		Nine Months Ended 31/12/2019		Quarter Ended 31/03/2020	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
Revenue from continuing operations						
Profit before tax from continuing operations	21.82	106.14	43.09			
Profit before tax from discontinued operations	(19.72)	(16.25)	2.30			
Net profit after tax from continuing operations	(1.90)	(16.25)	2.00			
Net profit after tax from discontinued operations	(1.90)	(16.25)	2.00			
Total Profit for the period	(1.90)	(16.25)	2.00			
The above Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31st 2019 have been reviewed by the Audit Committee in its meeting held on 10th January 2020 and approved by the Board of Directors in its meeting held on Friday 13th January 2020. The Statutory Audit has been conducted by KPMG in India.	FOR THE VICTORIA MILLS LTD.					
Date: 13.02.2020	(ADITYA MANGALDAS) MANAGING DIRECTOR DIN NO 00002233					
Page Number:						

HINDUSTAN HARDY LIMITED (Formerly Hindustan Hardy Spclr Ltd.)				
Regd. Office: Plot No. C-12, M.I.D.C. Area, Ambad, Nashik - 422 010 Web Site No. www.hhardy.com Email ID: hhurdy_nsk@sancharnet.in CIN : L23300MH1982PLC028498 Contact - Tel: 0253-2382016, 2382118, 2382318 Fax: 91-0253-2382528				
Unaudited Financial Results For the Quarter ended -31-12-2019.				
STANDALONE RESULTS : (Rs. In Lacs except EPS)				
PARTICULARS	Quarter Ended 31-Dec-'19 (Unaudited)	30-Sep-'19 (Unaudited)	Year to date 31-Dec-'19 (Unaudited)	Year Ended 31-Mar-'19 (Audited)
1 Total Income from Operations (Net)	1082.56	867.59	3002.29	4664.72
2 Net Profit/(+) /Loss(-) from ordinary activities after tax	30.77	(31.77)	(5.48)	49.51
3 Total Other Comprehensive Income/(Loss)/Net	(0.40)	(0.79)	(2.14)	10.88
4 Paid up equity share capital-(Face value of Rs. 10/-each)	149.85	149.85	149.85	149.85
5 Reserves excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year.	-	-	-	-
6 Earning Per Share (EPS) (before Extraordinary Items) (of Rs.10/-each-not annualised):	2.08	(2.07)	(0.22)	2.61
(a) Basic				
(b) Diluted				
Earning per share (after extraordinary items) (of Rs.10/-each)-not annualised :	2.08	(2.07)	(0.22)	2.61
(a) Basic				
(b) Diluted				

PENINSULA LAND LIMITED												
Regd. Office : Peninsula Spouts, Matadoras Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400 013												
Phone : +91 22 6622 9300, Fax : +91 22 6622 9302												
Email : investor@peninsula.co.in; Website : www.peninsula.co.in												
CIN : L17120MH1871LC00005												
(Rs. Crores)												
Extract of the Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended December 31, 2019												
		Quarter ended			Standalone							
		31/Dec/19	30/Sep/19	31/Dec/18	31/Dec/19	31/Dec/18						
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited						
Revenue From Operations (Net)		129.55	29.46	127.79	194.23	192.32						
Profit/(Loss) from ordinary activities (before Tax, Exceptional items)		(23.58)	(44.42)	(89.45)	(117.37)	(212.65)						
Profit/(Loss) from ordinary activities before Tax (after Exceptional items)		(17.03)	(191.31)	(91.27)	(277.39)	(412.05)						
Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional items)		(17.03)	(220.10)	(109.69)	(303.41)	(427.44)						
Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (tax)]		(17.03)	(220.15)	(109.44)	(303.42)	(426.68)						
Equity Share Capital (Face value of Rs. 2/- per share)		55.90	55.90	55.90	55.90	55.90						
Equity (Excluding Retention Reserve) As Shown In The Balance Sheet Of The Previous Year						174.24						
Equity Per Share (Rs. 2/- each) (For continuing and Discontinued operations)												
		(0.81)	(7.88)	(3.93)	(10.86)	(15.31)						
		(0.61)	(7.88)	(3.93)	(10.86)	(15.31)						
						(27.88)						

VAKRANGEE LIMITED

Vakrangee

VAKRANGEE LTD
VAKRANGEE CORPORATE HOUSE, PLOT NO. 93, ROAD NO. 1
M.I.D.C. MAROL, ANDHERI (EAST), MUMBAI-400 093. INDIA
CIN : L65990MH1990PLC054669

PHONE : 022 6776 5100 / 2850 3412 FAX: 022 2850 2017

UN-AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2019

St. No.	Particulars	Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended	
		31-Dec-19	30-Sep-19	31-Dec-18	31-Dec-19	31-Dec-18	31-Mar-19
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations	19919.78	15185.30	9679.38	47783.16	140676.57	150822.63
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and/or Extraordinary Items)	2611.74	1685.47	530.31	5873.29	3395.21	4956.63
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2840.08	1685.47	707.71	6101.63	3572.61	5134.09
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2144.04	1086.91	370.95	4012.35	1877.53	2522.63
5	Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	2350.25	1124.47	138.11	4247.85	1883.30	2508.83
6	Equity Share Capital	10594.06	10594.06	10588.03	10594.06	10588.03	10588.03
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-	-	249632.37
8	Earnings Per Share (of ₹1/- each) for continuing and discontinued operations -						
1.	Basic:	0.20	0.11	0.04	0.38	0.18	0.24
2.	Diluted :	0.20	0.11	0.04	0.38	0.18	0.24

Notes:

1. The above results have been approved, reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on Thursday, February 13, 2020. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the results and issued an unqualified report.
2. The Consolidated Financial Statements for the quarter and nine months ended on December 31, 2019 are prepared in accordance with IndAS notified under Section 133 of the Companies Act, 2013.
3. (a) The Company's standalone turnover is Rs. 18403.02 Lacs, profit before tax is Rs. 2582.91 Lacs and profit after tax is Rs. 1967.27 Lacs for the quarter ended December 31, 2019.
(b) The Company's standalone turnover is Rs. 43177.30 Lacs, profit before tax is Rs. 5530.02 Lacs and profit after tax is Rs. 3626.25 Lacs for the nine months ended December 31, 2019.
4. The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine Months Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and nine months financial results are available on the websites of the concerned Stock Exchanges at www.bseindia.com and www.nscoindia.com and also on the website to the company at www.vakrange.in.

For and on behalf of the Board
Dinesh Nandwana

Particulars	Consolidated					
	Quarter ended	Nine months ended	Year ended	Quarter ended	Nine months ended	Year ended
	31/Dec/19	30/Sep/19	31/Dec/18	31/Dec/19	31/Dec/18	31/Mar/19
Total Revenue From Operations [Net]	116.03	23.91	139.26	163.03	301.93	355.44
Net Profit/(Loss) from ordinary activities (before Tax, Exceptional items)	(45.12)	(68.42)	(91.27)	(172.25)	(281.04)	(516.31)
Net Profit/(Loss) from ordinary activities before Tax (after Exceptional items)	(19.56)	(135.33)	(89.59)	(230.28)	(316.47)	(570.01)
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional items)	(18.24)	(147.70)	(105.68)	(241.24)	(334.79)	(597.66)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	(18.28)	(148.69)	(105.99)	(242.19)	(335.04)	(598.91)
Equity Share Capital (Face value of Rs. 2/- per share)	55.90	55.90	55.90	55.90	55.90	55.90
Other Equity (Excluding Revaluation Reserve) As Shown In The Audited Balance Sheet Of The Previous Year						84.21
Earnings Per Share (Rs. 2/- each) (For continuing and discontinued operations)						
Basic :		(0.66)	(5.90)	(3.74)	(8.61)	(11.09)
Diluted :		(0.66)	(5.90)	(3.74)	(8.61)	(11.09)
* The Company does not have any extraordinary item to report for the above periods.						
NOTE : 1. The financial results for the quarter and nine months ended December 31, 2019 have been reviewed by the Audit Committee of the Board and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on February 12, 2020 in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Further, the same have been subjected to limited review by the statutory auditors of the Company.						
2. As detailed below Changes in Realty costs include write down of real estate inventory to net realisable value, in view of lower sales realisations due to sluggish market conditions and cost escalations :						
(Rs. Crores)						
a	Changes In Realty Inventories			Standalone		
	Quarter Ended			Nine months Ended		Year Ended
	Dec-19	Sep-19	Dec-18	Dec-19	Dec-18	Mar-19
Write down of Inventory to net realisable value	3.26	5.77	33.72	13.54	38.50	102.05
(Rs. Crores)						
b	Changes In Realty Inventories			Consolidated		
	Quarter Ended			Nine months Ended		Year Ended
	Dec-19	Sep-19	Dec-18	Dec-19	Dec-18	Mar-19
Write down of Inventory to net realisable value	8.97	23.07	36.40	42.25	125.61	225.86
(Rs. Crores)						
3. Exceptional Items :						
a	Exceptional Items comprise			Standalone		
	Quarter Ended			Nine months Ended		Year Ended
	Dec-19	Sep-19	Dec-18	Dec-19	Dec-18	Mar-19
Impairment of Investments in subsidiaries and associates	0.06	62.49	7.50	62.55	58.42	204.47
Impairment of investments in other entities		4.69		4.69		6.82
Impairment of loans to subsidiaries, joint ventures and associates	18.94	60.50		102.12	82.89	116.70
Impairment of loans to other entities	1.75	18.21		17.98		
Reduction less pursuant to extension of interest moratorium period for investments in debtors of a subsidiary company, in accordance with Ind AS 109.					38.67	60.86
Write down of land parcels held as inventory to net realisable value				(1.65)		19.43
Profit on Sale of property plant and Equipments-Immovable Property				(27.30)		1
Total				(27.30)		

Total	(6.55)	149.89	5.82	160.02	199.40	410.28
	(Rs. Crores)					
b	Exceptional items comprise	Consolidated				
		Quarter Ended Dec-19	Sep-19 Dec-18	Dec-19 Dec-18	Dec-18	Year Ended Mar-19
Impairment of investments in other entities		4.50		4.69		6.82
Impairment of loans to joint ventures and associates		45.00		52.68	16.00	27.45
Impairment of loans to other entities		1.74	16.22		17.95	
Write down of land parcels held as inventory to net realisable value				(1.68)		
Profit on Sale of property plant and Equipment-Innovative Property	(27.30)			(27.30)		
Total	(25.56)	68.91	(1.68)	58.03	35.43	53.70

For and on behalf of the Board of Directors
Sd/-